

Date: 20th October, 2021

To, Bombay Stock Exchange Limited The Corporate Relationship Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

Ref: Scrip Code: 539519 Scrip ID: MAYUKH

Sub: Submission of Newspaper Clipping of Board Meeting for the quarter and half year ended 30th September, 2021

Dear Sir(s),

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 of Board Meeting for approval of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 has published in Mumbai Lakshadeep (Marathi) and Active Times (English) on 22th October, 2021 for you records.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you, Yours faithfully,

For Mayukh Dealtrade Limited

Mit Tarunkumar Brahmbhatt

Managing Director DIN: 06520600

Mumbai Office: Office No.101 on 1st Floor Crystal Rose CHS LTD, Datta Mandir Road, Mahavir Nagar,

Kandivali West, Mumbai-400067 **Tel:** +91-22-2868 4491 | Email: info@mayukh.co.in | Website: www.mayukh.co.in



नागपूर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

नागपूर, दि.२१ (हिंदुर-थान महानगरपालिकेचे समाचार) : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबत तयारीचे नियोजन करण्यासाठी सोम वरला सर्व संबंधित विभागांची उच्चरतरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात आहे. नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त लवंगारे-प्राजका जिल्हाधिकारी विमला आर.,

> कार्यात्रयाचा पत्ता : धर्मादाय आयुक्त भवन दुसरा माळा, 83, डॉ. ॲनी बेझंट रोड वरळी, मुंबई - 400018 सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई.

जाहीर नोटीस

1950 चे कलम 22 - नियम 7 व 7 ओ वाचावे) बदल अहवाल क्रमांक : ACC/II/2413/202⁻ ज्याअर्थी, Shree Bhoiwada (Parel) Jain Sangh न्यास नोंदणी क्र. E-21522 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Sureshchandra D. Shah यांनी ACC/II/2413/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवा सादर केलेला आहे व तो प्र. सहायक धर्मादाय आयुक्त - (2) यांनी दिनांक २१.०९.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सद नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास. आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत प्र. सहायव धर्मादाय आयुक्त - (2) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपर्ल काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसानंतर अंतिम आदेश करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. आज दिनांक 21 रोजी माहे सप्टेंबर, सन 2021

माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.

अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरीता.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात

येत आहे की. माझे अशील **श्री. नाना गोविंद**

गायकर हे निवासी जागा खोली क्र.०८

क्षेत्रफळ सुमारे १० बाय २५ चौ.फु., भारती

निवास, फिश मार्केटजवळ, काजुपाडा,

बोरिवली (पर्व), मंबई-४०००६६, गाव

दहिसर, तालुका बोरिवली नोंदणी जिल्हा व

उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर (यापूर्व

सदर खोली जागा म्हणून संदर्भ) येथील

जागेचे मालकीत्व अधारावर योग्य व उचित

माझे अशिलांनी नमुद केले आहे की, श्री

राजु रघुनाथ कोडे यांनी दिनांक २७ सप्टेंबर,

२०२१ रोजीच्या विक्री करारनामानुसार श्री.

नाना गोविंद गायकर यांच्याकडे सदर खोली

जागा विक्री व हस्तातर केली आणि त्याने

योग्य रकमेच्या प्रदानाने उपरोक्त खोली जाग

प्राप्त केली आणि आता माझे अशील सदर

माझ्या अशिलांनी येथे नमुद केले आहे की

योग्य रकमेनसार अन्य इच्छक खरेदीदारास

सदर खोली जागा विक्री करण्याची इच्छा

सर्वसामान्य जनतेस येथे कळविण्यात येत

आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर खोली

्र जागेबाबत वारसाहक, परिरक्षा, मृत्युपत्र

बक्षीस, विक्री, तारण, अधिभार, न्यास,

भाडेपट्टा, मालकी हक आणि/किंवा ताबा, अधिभार परवाना लिस पेन्डन्स कायदेशीः

हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव

किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचन

प्रकाशन तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत

खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांच्या कार्यालयात

त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजांसह

सादर करावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा

त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि

माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

मुंबई, आज दिनांकीत २२ ऑक्टोबर, २०२१

ए.के. आरोते

मुंबई-४०००६६

वकील उच्च न्यायालय

२, रानडे अपार्टमेंट, सावरपाडा

कॉर्नर, काजुपाडा, बोरिवली (पुर्व)

ई-मेल:arote.amol@gmail.com

सही/

जाहीर सुचना

सर्व लोकांना या नोटीसद्वारे सूचना देण्यात येते

की, माझे अशील श्री. ए. के. दत्ता आणि श्रीमती.

नुपूर दत्ता हे फ्लॅट नंबर बी/४०३, चौथा मजला न्यू साई आशीर्वाद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोंसायटी, बिल्डिंग टाईप बी-७, शांती पार्क, श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, गाव निळेमोरे, नालासोपारा

वेस्ट, तालुका वसई, जिल्हा पालघर या फ्लॅटचे मालक आहेत. त्यांचे सदर फ्लॅटच्या दस्तावेजांपैकी रेक्टिफिकेशन डीड हा एक मूळ दस्तावेज गहाळ झाला आहे सदर दस्तावेज बिल्डर - साई आशिर्वाद इंरप्राइजेस आणि श्री महेश पी. मिस्त्री यांच्यात दिनांक १४ ऑक्टोबर २००० रोजी अमलात आला असून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर वसई २ फो. ३१७१ - २००० डेटेड २० ऑक्टोबर २००० सदर दस्तावेज जर कोणाला मिळाल्यास वा त्याबाबतील किंवा कोणा व्यक्तिचा. संस्थेचा बिँकेचा दावा /बोजा / हक्क/ अधिकार / किंवा हरकत असल्यास खालील पत्यावर आपली हरक १४ दिवसाच्या आत पुराव्यानिशी सादर करावी. त्यानंतर कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही

याची कपया नोंद घ्यावी

दिनांक : २२/१०/२०२१

नुतन प्रकाश पवार, (ॲडव्होकेट)

कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ

।गर, नालासोपारा पश्चिम, जिल्हा पालघर - ४०१

खोली जागेचे मालक झाले आहेत.

संपूर्ण अधिकार व ताबा आहे.

अतिरिक्त राधाकृष्णन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेम राज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भानूसे, आरोग्य जनार्दन विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी,अवर सचिव रवींद्र जगदाळे, महाराष्ट्र

> कार्यालयाचा पत्ता : धर्मादाय आयुक्त भवन, दूसरा माळा, 83, डॉ. ॲनी बेझंट रोड. वरळी, मुंबई - 400018 सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी

कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई. जाहीर नोटीस

हाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 - नियम 7 व 7 ओ वाचावे) बदल अहवाल क्रमांक : ACC/II/3892/2021 ज्या अर्थी, Shree Bhoiwada (Parel) Jain Sangh न्यास नोंदणी क. E-21522 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Parasmalji Mithalalji Sancheti यांनी ACC/II/3892/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो प्र. सहायक धर्मादाय आयुक्त - (2) यांनी दिनांक २१.०९.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी. हितसंबंध असबेल्या सर्व संबंधीत बोकांना सहर नोटीस द्वारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत प्र. सहायक धर्मादाय आयुक्त-(2) यांचेसमोर दाखल करावी. अन्यथा. सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द ाल्यापासून 30 दिवसानंतर अंतिम आदेश **हरण्यात येईल, याची नोंद घ्यावी.** आज दिनांक 21 रोजी माहे सप्टेंबर, सन 202⁷

माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली. सही/-अधिक्षक (न्याय),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरीता.

क्र. नाव

माणेक सी गझदर

जेर बेहराम दुभाष

सायरस जमशेद गझदर

सायरस जमशेद गझदर

माणेक सायरस गझदर

सायरस जमशेद गझदर

दिनांक: २२ ऑक्टोबर, २०२१

ठिकाण: मुंबई

जेर बेहराम दुभाष

विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधान भवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने, विधिमंडळाचे पध्दती विश्लेषक अजय सर्वणकर यांची

उपस्थिती होती.मुंबई येथे पुढील

आठवड्यात विधिमंडळ काम

काज सल्लागार समितीची बैठक

होणार आहे. त्यादृष्टीने आजच्या

बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी

सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्व भूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत

> लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य आहे.

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम-७ व ७अे वाचावे) बदल अर्ज क्र. सं.ध.आ./६/४६५७/२०२१

ज्याअर्थी, Muncherjee Nowrojee Banajee and Cursetjee Muncherjee Banaji Charity Trust सा. न्या. नोंदणी क्रमांक C-941 (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Mr. Kersi Jamshed Treasurywala यानी स ध आ -६ याचेकडे बदलाकरीता उपरोक्त बदल अर्ज सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-६ यांनी दिनांक १८/१०/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसंद्रा^न कळविण्यात येते की, सदर बदल अर्जास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-६ याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अर्जास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर

आज दिनाक १८.१०.२०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या



अधिक्षक (न्याय) बृहन्मुंबई विभाग, मुंबई याचे करिता

सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर गडकरी विकास पट्टा निर्माण करण्याची मागणी

अहमदनगर, दि.२१ (हिंदुर-थान समाचार): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे कार्य सुरु झाले असताना या महाम

PUBLIC NOTICE

Public at large hereby informed that m client namely Mr. Amanullah Khar the Owner of flat bearing Flat No. 401 "KARIMAN APARTMENT". Karima Mariam Co-operative Housing Society Ltd., Naya Nagar, Mira Roa (East), Thane- 401107, hereby erminated, revoked and cancelled the power of attorney, registered before the Registrar of Assurance, at Sub-Registrar, Thane 10, on 9th February 2009, under registration No.48/2009 duly executed in favour of (1) Mi Hafizullah Khan, (2) Mr. Samiullah Khan, respectively in respect of the No. 401, "KARIMAN APARTMENT", Kariman- Mariam Co operative Housing Society Ltd. situate and lying at Survey No. 96/4 Naya Nagar, Mira Road (East), Thane 401107, therefore if any person/s o body or financial institution or societ ntertain them on behalf of my clien shall be at their risk and cost, whic olease note carefully, my client is no responsible for alleged act.

Sd/- For N. Y. Shaikh & Co Advocates & Solicito 3, Mina Hotel Building Near Obaid Medical, S. V. Road Jogeshwari (West), Mumbai- 400102

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई, धर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला, सास्मिरा बिल्डींग, सास्मिरा मार्गे, वरळी, मुंबई-४०० ०३० दिनाक - १८ १० २०२१

जाहीर नोटीस

दिनाक १८ ११ २०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी

शिक्क्यानिशी दिली

अनुक्रमांक

पर्यंत

14364504

13946179

620678346

5801513

ागधारकांची नाट

माणेक सायरस गझद

सायरस जमशेद गझदर

पासून

143644719

620680083

1394616953

143642481

620678075

580151102

1394616545 13946169

621041167 621041376 1394427354 139442766



क्र.

329 109666

329 | 258315

658 465903

987 1347951

272 465884

105 114911 105 261494

210 467650 315 1346968

सिडको

बोली निमंत्रण सूचना

गाव बोकडवीरा, नवी मुंबई येथे ६ आसनी

प्रसाधन गृहाचे बांधकाम

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमुद केलेल्या कामासाठी कोणत्याही

प्रकारच्या इमारतीचे समान स्वरुपाचे काम पूर्ण करण्याचा अनुभव असणारे

तसेच सिडको लिमिटेड किंवा केंद्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासनाकडे

व त्यांचे उपक्रमासह योग्य वर्ग व श्रेणीत नोंदणीकृत असणारे तसेच अनिवार्य

पात्रता अर्हता पुर्ण करणारे अनुभवी भावी बोलिदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारे

१. कामाचे नाव: गाव बोकडवीरा, नवी मुंबई येथे ६ आसनी प्रसाधन

गृहाचे बांधकाम. २. सी.ए.क्र.: ०१/सिडको/ईई (द्रोण-१)/२०२१-

२२, ३. बोली मांडण्याची रक्कम: रु.९,९०,५०४.६९

(रु.९,८५,६३६.९४ बोलीयोग्य भाग + रु.४,८६७.७५ ना-बोलीयोग्य

भाग). ४. इरठे: रु.१०,०००/-. ५. नोंदणी वर्ग: वर्ग ६ व अधिक, ६.

पूर्तता कालावधी: ९० (नव्वद) दिवस (पावसाळ्यासह), ७. निविदा

प्रक्रिया शुल्क: रू.५९०.०० (१८% जीएसटी समाविष्ट) (ना-परतावा).

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज mahatenders.gov.in या अधिकृत वेबसाईटवर २७.१०.२०२१ रोजी १७.०१वा. पासून उपलब्ध होईल.

ऑनलाईन बाब दर टक्नेवारी निविदा मागवित आहेत.

नर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास कृपया आमचे निबंधक, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हे

लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोअली, वित्तीय जिल्हा, हैदराबाद-५०००३२ येथे आजच्य

तारखेपासन एका महिन्यात कळवावे. अन्यथा दय्यम प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सरू करेल

408 1347950

लार्सेन ॲण्ड टुब्रो लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: एल ॲण्ड टी हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभृतीसाठी प्रमाणपत्र हरवले आहेत आणि

रतिभूतींच्या खाली नमुद भागधारकांनी दय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी केपनीकडे अर्ज केला आहे

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

ार्गाच्या माध्यमातून रोजगार व निवार्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महा मार्गाच्या ढोन्ही बाजला खडकाळ जमीनीवर पाच-पाच कि.मी. चे असे एकूण दहा कि.मी. रुंदीचा गडकरी विकास पट्टा निम णि करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन,भारतीय जनसंसद व केल्यास खडकाळ नापीक जमिनीवर मेरे देश मे मेरा अपना घर आंदो लनाच्या वतीने करण्यात आली

जाहीर सूचना नाम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्य येते की श्रीमती दक्षा सुभाष देलवाडीय (**पटेल)** यांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेल मेळकत सर्व बोजाविरहीत अशी आमन् अशीलास विकण्याचे ठरविले आहे

असल्याची माहिती ॲड.कारभारी

गवळी यांनी दिली.

सदर मिळकतीचे **श्री परुषोत्तम अस. शानबा** त्र श्रीमती दक्षा सुभाष देलवाडीया (पटेल **यांचे मधील** दिनांक**११ओप्रील१९८५** रोजीच मळ करारनामा हरविल्याचे **श्रीमती दक्षा सभा**ग **देलवाडीया (पटेल**) यांचे म्हणणे आहे याप्रमाणे त्यांनी दिनांक १६/१०/२०२ रोजी **कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे,** बोरीवर्ल पर्व येथे तक्रार क्रं. २०५८/२०२१ नोंव लेली आहे

ादर मिळकतीचे कोणाही व्यक्तीकडे विरुद्ध कब्जाने. वाटणी. गहाण. विक्री. देणगी. लीज वार्ज, ट्रस्ट, लायसन्स, पोटगी, इजमेंट अथव इतर कोणत्याही प्रकारचे हक्क, असल्या निम्नस्वाक्षरीकारांस त्यांच्या त्यावर सदर नोटीस जाहीर झाल्यापासून **पंधरा दिवसाचे** आत **गगदपत्रे/पुराव्यासह लेखी कळवावे/सा**द करावे, तसे न केल्यास सदर मीळकतीमधील अशा प्रकारचे हक्क विचारात न घेता व इत एखादा हक्क असल्यास तो रद्दबात झाला आ किंवा असल्यास जाणीव पुर्वक सोडून दिला आहे असे समजन आमचे अशील सदर मीळकतीच व्यवहार पुर्ण करतील. मागाहुन कोणाचीर्ह ज्सलीही तक्रार चालणार नाही.

मिळकतीचे परीशीष्ट

म् क्र. ८२१ दुसरा मजला, ईमारत क्रं.११ क्रिष्न सहारा निकेतन. को- ऑप. हौसिंग नोसायटी लिमिटेड, मागाठाणे, जय महाराष् नगर, बोरीवली (पु), मुंबई-४०००६६ जी न क्रं. १९७ गाव: मागाठाणे, तालुका ोरीवली, नोंदणीकृत जील्हा व उपजील्हा मुंबई शहर आणी मुंबई उपनगरे येथील.

सही/- श्री. गणेश विष्णु शिरोडकर वकील उच्चे न्यायालय १, कोटुसींग चाळ, रॉयल गार्ड-बिल्डींग शेजारी, कस्तुरबा छेद मार्ग क्र. २ बोरीवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६ . ठेकाण : बोरीवली-मुंबई दि: २२/१०/२०२१

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

मुबई-४०००३०

सार्वजनिक न्यासाचे नाव:

चौकशी करणार आहेत:-

स्वरुपाचा आहे काय?

सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1996 / 2021

Sikandar Azam Foundation बाबत.

Mr. Badruddin Sikandar Qureshi अर्जदार

कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय**

आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुबई हे

वर नमद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर

न्यासाच्या मालकीची आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास

काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा

देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत

ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस

दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी.

त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला

जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न

आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे

समजन चौकशी परी केली जाईल व अर्जाचे

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २०/१०/२०२१

रोजी दिली

शिक्का

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय

सही/-

बृहन्मुंबई विभाग, मुंबई.

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा)

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने

सध्या देशात घरकूल वंचितांचा व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट बनला आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे कार्य नुकतेच सुरु करण्यात आले आहे.या महा मार्गावर पाच-पाच कि.मी. चे असे एकूण दहा कि.मी.चा गडकरी विकास पट्टा विकसीत

नव्या शहरांची उभारणी व औद्योगिक वसाहती उभारता येणार आहे.यासाठी लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना प्रभावी ठरणार असून,घरकूल वंचितांना बाजारभावा च्या कमी किंमतीत घरे तर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064:

Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527: Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com

	Extracts of the Un-Audited Financial Hesults for the Second Quarter and Half year ended September 30, 2021											
Sr.	Particulars	0	Quarter ende	ed	Half Yea	Yearly						
No.		30.09.2021	30.06.2021	30.09.2021	30.09.2021	30.09.2020	31.03.2021					
			(Unaudited)		(Unau	(Audited)						
1	Total income from operations	33.92	30.51	26.09	64.44	53.02	120.32					
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.32	17.95	1.37	38.27	11.50	22.67					
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.32	17.95	1.37	38.27	11.50	22.67					
4	Total Comprehensive Income for the period after tax	14.89	13.44	0.39	28.33	7.79	13.93					
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.20	937.20					
6	Reserves excluding revaluation reserves	-	-	-		-	421.85					
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each)	0.02*	0.01*	0.00*	0.03*	0.01*	0.01					

Not Annualised

Place: Mumba

Date: October 20, 2021

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company website www.luharukamediainfra.com and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors of

ANKUR AGRAWAL MANAGING DIRECTOR

DIN: 06408167

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड

(पुर्वीची बुल्लीश बॉण्डस् ॲण्ड होल्डिंग्ज लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय: ६२, आदर्श इंडेस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६, ई-मेल:info@ewhl.in, वेबसाईट:www.ewhl.in ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	,	संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षात	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	408८.२१	५१५५.४३	30८3.04	90९५३.६४	६ 994.80	१६२१६.५९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवा- दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	२१२.४०	(85.90)	(84.80)	900.30	(२१२.७२)	42.99
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२१२.४०	(४२.१०)	(84.80)	900.30	(२१२.७२)	42.99
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा- दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी	940.09	(३५.९४)	(83.68)	998.00	(१७७.६४)	(१२.६८)
करिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	६९.१९ १७५३.००	(१६६.३५) १७५३.००	(११.४२) १७५३.००	(४७.१६) १७५३.००	(७४.५७) १७५३.००	(90७.४७) 9७५३.००
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)	-	-	-	3909.00	883£.30	8388.85
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	-	_	-	_	_	_
१. मूळ २. सौमिकृत	0.98	(0.03)	(0.08)	0.90	(0.9६)	(0.09)
टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्ट	0.98	(0.03)	(80.0)	0.90	(0.9६)	(0.09)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२७.६५	908.99	99६.२२	803.60	989.53	£8 9. 33
करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	(५.८६)	(98.84)	8.38	(20.30)	(9.८५)	38.08
करनंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	(५.८६)	(98.84)	8.38	(२०.३०)	(9.८५)	२५.99

२) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २०.१०.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करून नोंद्पटावर घेण्यात आले ४) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३। सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिल वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ewhl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मोहम्मद अजाझ - व्यवस्थापकीय संचाल

RAG RAG MEIN

DAUDE CITY.

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेडकरित

FM BOLE TOH

(91.1 FM)

Radio City

A JAGRAN INITIATIVE

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

दिनांक: २०.१०.२०२१

(सीआयएन : L64200MH1999PLC137729)

नोंदणीकृत कार्यालय : ५ वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम द्रुतगती महामार्ग, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

बसादर: www.radiocity.in

दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताचे

अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (रु. लाखांत, प्रतिशेअर माहितीव्यतिरिक्त)

अ. क्र.	तपशील		रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली सहामाही	रोजी संपलेले वर्ष
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्नांसमवेत)	४६८३	3300	७११९	१४२५२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबीपूर्व)	५०	(९३५)	(१,७७०)	(३,२७६)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	40	(९३५)	(१,৬৬০)	(३,२७६)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	·	, , , ,	, , , ,	, , , ,
	बाबीपश्चात)	28	(६४९)	(१,२६५)	(२,४१९)
ب	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	30	(४९८)	(१,२७९)	(२,२०२)
ξ	प्रदानित समभाग भांडवल	६,९१४	६,९१४	६,९१४	६,९१४
હ	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस) (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) (अवार्षिकीकृत)				
	मूलभूत व सौम्यीकृत	०.०१	(०.१९)	(0.36)	(0.60)

ठिकाण : मुंबई

दिनांक : २१.१०.२०२१

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांना दि. २१.१०.२०२१ रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे

वरील विवरण हे सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व सहामाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com व http://www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.radiocity in वरही उपलब्ध आहे.

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने

शैलेश गुप्ता संचालक डीआयएन : ००१९२४६६

RELIC TECHNOLOGIES LIMITED

REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 400002

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPT 30, 2021

											(KSIII LA	CS, Except EPS)
			STAND	ALONE					CONSOL	DATED		
Particulars	Quarter	Quarter	Quarter	Six Month	Six Month	Year	Quarter	Quarter	Quarter	Six Month	Six Month	Year
	Ended											
	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/21	30/09/20	31/03/2021	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/21	30/09/20	31/03/2021
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
Total income from operations Net Profit for the period	50.57	39.37	40.08	89.94	40.08	138.54	50.57	39.37	40.08	89.94	40.08	138.54
(before Tax and Exceptional items) Net Profit for the period before tax	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
(after Exceptional items) Net Profit for the period after tax	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
(after Exceptional items) Total Comprehensive Income for the period	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
[Comprising Profit for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital RESERVES EXCLUDING REVALUATION RESERVE AS SHOWN IN THE AUDITED	22.29 360.00	15.25 360.00	14.05 360.00	37.54 360.00	14.05 360.00	38.83 360.00	22.29 360.00	15.25 360.00	14.05 360.00	37.54 360.00	14.05 360.00	38.79 360.00
BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	0.00	0.00	0.00	0.00	0.00	217.24	0.00	0.00	0.00	0.00	0.00	166.90
Earnings per share (before extraordinary items) (of Rs.10/-each) Basic Earnings per share (after extraordinary items)	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08
(of Rs.10/- each) Diluted	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.09.2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 20.10.2021

For Relic Technologies Limited Baijoo Raval

Executive Director DIN: 00429398

(द्रोण-१) CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in सिडको/जनसंपर्क/२६२/२०२१-२२

कार्यकारी अभियंता

मयुख डिलट्रेड लिमिटेड
ı, १ला मजला, क्रिस्टल रोझ कोहौसो., दत्त मंदिर रोड, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई,
h.co.in, ई-मेल:info@mayukh.co.in, सीआयएन: एल५१२१९एमएच१९८०पीएलसी३२

	(ईपीएस व्यतिरिक्त रु.लाखात)											
अ.	तपशील	7	ांपलेली तिमा	ही	संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष					
क्र.		३०.०९.२१	३०.०९.२१ ३०.०६.२१ ३०.०९.२०			३०.०९.२०	३१.०३.२१					
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित					
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4८.9६	48.82	38.80	992.80	88.86	9२९.४४					
2	अपवादात्मक बाब व करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	38.4८	33.92	0.20	& C.80	Ę.08	५९.६०					
3	अपवादात्मक बाबनंतर करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२५.५९	२५.४४	4.3८	40.93	8.99	88.99					
8	समभाग भांडवल	Ę 8	32	32	६४	32	32					
ч.	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनमुल्याँकित राखीव वगळून)	_	_	_	_	-	-					
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१ प्रत्येकी) मूळ	0.80	0.60	0.90	0.60	0.9६	9.36					
	सौमिकृत	0.80	0.60	0.90	0.00	0.9६	9.3८					

त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.

ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०

सही/ नाव: मित तरुणकुमार ब्रम्हभव पद: व्यवस्थापकीय संचाल डीआयएन:०६५२०६०

Place : Mumbai

)ate : 20/10/2021

मह	हाराष्ट्र–४०००६७. वेबसाईट:www.mayukh.co.in , ई-मेल:i r						ती३२९२२४
	३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धव	ार्षाकरीता एक	मेव अलेखा	परिक्षीत विर्त्त	ोय निष्कर्षाच	ा अहवाल	
					(ईपी	एस व्यतिरि त	रु.लाखात)
अ.	तपशील	₹	ांपलेली तिमा	ही	संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३०.०९.२१	३०.०६.२१	३०.०९.२०	३०.०९.२१	३०.०९.२०	३१.०३.२१
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५८.१६	48.82	38.६७	992.80	88.86	9२९.४४
२	अपवादात्मक बाब व करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	38.4८	33.92	0.20	& C.80	Ę.08	48.40
3	अपवादात्मक बाबनंतर करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२५.५९	२५.४४	4.3८	40.93	8.99	88.99
8	समभाग भांडवल	६४	32	32	६४	32	32
ч.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनमुल्याँकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१ प्रत्येकी) मूळ	0.80	0.20	0.90	0.20	0.9६	9.3८
	70						

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली मयुख डिलट्रेड लिमिटेडकरित

Friday 22 October 2021

Active Times

Uttarakhand CM Pushkar Singh Dhami visits his rain-affected constituency in Udham Singh Nagar on tractor

Khatima. Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami visited his rainaffected constituency on Wednesday. The CM took the tour of Khatima in Udham Singh Nagar district on a tractor. He also visited several rain-hit regions of Nainital.

At least 42 people have lost their lives due to the incessant rain, cloudburst and flooding in several parts of Uttarakhand. Out of the 42 casualties reported on Tuesday, Nainital alone accounted for 28 deaths, followed by Almora and Champawat with six each and one each in Pithoragarh and Udham Singh Nagar districts. CM Pushkar Singh Dhami's Khatima constituency has suffered great damages due to the heavy rainfall. During his sudden visit to Khatima, the chief minister assured locals that the government would take the necessary steps and provide all possible help. Pushkar Singh Dhami, who was accompanied by ministers Dhan Singh Rawat and Rajpal Singh and administrative officers, said that there would be no delay from the government in providing help. Úttarakhand CM Pushkar Singh Dhami took stock of the waterlogged streets in his constituency and assured that things would be taken back to normal as soon as possible. He also met a group of farmers. The Uttarakhand government has announced Rs 4 lakh as compensation for the next of kin of those who lost their lives in rain-related incidents. The Indian Army, along with the National Disaster Relief Force (NDRF) have been pressed into action to carry out relief and rescue operations in affected areas.

God save police dept, says Madras HC while hearing sexual harassment case of woman IPS officer

Chennai. "God save the [police] department," said the Madras High Court while hearing a revision petition filed by an SP who was appealing to be discharged from a case related to sexual harassment of a woman IPS officer in Tamil Nadu.

Justice Velmurugan observed, "If a woman IPS officer can be subjected to sexual harassment, less needs to be said about women police personnel in lesser ranks." The case is in reference to the one filed by a woman officer who alleged that a former special DGP had sexually harassed her. SP D Kannan, who filed a revision application to discharge him from the case, has been accused of blocking the woman IPS officer from filing a complaint against the former special DGP. The SP is currently suspended.

Kannan argued that the charges against him should be dropped because he was only following instructions of the former special DGP. However, the Madras High Court came down heavily on him and asked whether he would "commit murder if his senior asks him to." The High Court further said, "It's a shame that women in police department are not treated with the dignity they deserve. Most of these victims do not come out and complain. Only a few of them gather the courage to speak out. When a senior police officer faces such an allegation, how will the common man have faith in the police department? God save the department."

Kill or be killed: Army soldiers undergo intense training near LAC in Arunachal Pradesh

New Delhi. The Indian Army soldiers went through aggressive training, vigorous exercise, and meditation in the rough climate conditions and terrains of the Eastern Sector in Arunachal Pradesh near the Line of Actual Control (LAC). The soldiers also demonstrated a drill in the Tawang sector near the LAC to tackle any threat from the Chinese side. The soldiers also demonstrated a drill in the Tawang sector near the LAC to tackle any threat from the Chinese side. The soldiers demonstrated a battle drill to destroy enemy tanks in the Tawang sector near the

The eastern Ladakh border standoff between the Indian and Chinese militaries erupted on May 5 last year following a violent clash in the Pangong lake areas and both sides gradually enhanced their deployment by rushing in tens of thousands of soldiers as well as heavy weaponry. The tension escalated following a deadly clash in Galwan Valley on June 15 last year. As a result of a series of military and diplomatic talks, the two sides completed the disengagement process in the Gogra area in August and in the north and south banks of the Pangong lake in February. The last round of military talks on October 10 ended in a stalemate following which both sides blamed each other for the impasse. In a strong statement after the 13th round of talks, the Indian Army said the "constructive suggestions" made by it at the negotiations were neither agreeable to the Chinese side nor could Beijing provide any "forward-looking" proposals. Each side currently has around 50,000 to 60,000 troops along the Line of Actual Control (LAC) in the sensitive sector.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT I, EIVII Wilfred Creado intend to Sell the property tuated at :- Dahisar Vinayak Apartments Flat No. 202. Thomas D'Silva Road. Nr. Ganesh Temple, Dahisar West, Mumbai 400068 If Any person/s, Company, Banks, Financial institute, have any claim, interest may contact within 15 days from the date of with all supporting documents , failing to which the transaction shall be completed without reference to such claims, if any, of such person claiming after notice period shall be treated as waived and not binding.

Datisar Vinayak Apartments,
Flat No. 202, Thomas D'Silva Road,
Nr. Ganesh Temple, Dahisar West, Mumbai - 400068

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our clients, SHRI. ANAND K. NAMBIAR & SMT. ANUJA A. NAMBIAR, that our clients are the joint owner of the Industrial Unit No. 004. Ground Floor, Building No. 2, in the Society known as Shyam Estate and Society known as Shyam Industrial Estate Co-op. Premises Soc. Ltd., Estate Co-op. Premises Soc. Ltd., situated at New Mahajan Wadi, Mira Gautan, Off. Western Express Highway, Mira Road (E), Dist: Thane:401107 (hereinafter referred as the "Said Industrial Unit"). Our clients nave purchased the said Industrial Uni from Ms. Panchamatia Properties And Developers, vide Agreement for Sale detelopers, vide Agreement for Sale Confirmation dated 25.07.2008 bearing registration No.TNN.10.07090.2008 dated-28.07.2008. Our clients have los the original Agreement for Sale with Deed of Confirmation along with Registration Receipt viz. Registere Agreement for Sale dated 23.10.2007 with Deed of Confirmation dated 25.07.2008 bearing registration No.TNN.10.07090.2008 dated-28.07.2008, Also our Client has lost the original share certificate No.004 pearing distinctive Nos. 61 to 80 (both nclusive) in respect of the said unit ssued by the said society. Our clients have lodged a document missing complaint at Kashimira Police Station vide Lost Report No.9755-2021 dated 08.10.2021.

Our clients through this Publication hereby called upon the public enlarge that If any person/s have found, and are in possession of the aforesaid Original Agreement & Share Certificate then is such case kindly return the same at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice. Our client further through this Publication. hereby called upon the Public enlarge that any claim/s or right, title, interest in respect of the said Industrial Unit and/o shares or any part or portion thereof by way of and based on the aforesaid Lost Original Agreement & Share Certificate shall be treated as waived and/or abandoned and not binding on our

Rajendra Singh Rajpurohit Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107. Place: Mira Road Date:22.10.2021

PUBLIC NOTICE

NOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Clients MR. DUDHANATH RAMHARAK SARO wner of Flat No. 103, 1st floor, Bldg.No.B22 hri Anmol Shantinagar Co.op. Housing Society Ltd., Sector -9, Shanti Nagar, Mira Road (East), Thane - 401 107, adm. area about 507 sq.ft. (built up) originally Smt. SARASWATHI MANIAN and P. N. SIVA SUBRAMANIAN was oint owner of above said flat and MR P N SIVA SUBRAMANIAN expired on 16/05/2000 nd other legal heirs of MR. P. N. SIVA UBRAMANIAN had given their NOC in the avour of SMT. SARASWATHI MANIAN. My Client has purchased above said flat from SMT. SARASWATHI MANIAN on dated 20/10/2007. Now my client intend to mortgage said flat with bank. If any person ha any objection claim, charge of any nature against said flat. The same be brought within 15 days from date of publication of notice in ritten to the undersigned with coger vidence else letter on no claim shall be

entertained.
Santosh D. Tiwari
Date: 22/10/2021 (Advocate High Cour
15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Roa mp House, Andheri (E), Mumbai -400 093.

FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to Section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies

Notice is hereby given that in pursuance of Sub-Section (2) of Section 366 of the Companies Act Todate is hereby given that in pulsation of sub-section (2) of section 356 of the Companies Act, 2013, an application is made to the Registrar at **Mumbai** that MD FODD PRODUCT LLP, Limited Liability Partnership may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013 as a Company Limited by Shares.

To carry on the business of processing, farming, manufacturing, distributorship, agency, broken factors, stockiest, importer, exporter and otherwise deal in all kinds of organic and inorganic foods products and drinking products, mineral water, soft drinks, aerated mineral water, fruit drinks, artificial flavoured drinks, condensed milk and drinking products of all kinds and other consumable provision of every description for human consumption and to import and export of all kinds and types of food

A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office at B - Plot 210, Floor - 16, B Wing, Mittal Tower Free Press Journal Marg Nariman Point Mumbai - 400021

Name of the Applican

THE PUSAD URBAN CO-OP BANK LTD.PUSAD HEAD OFFICE, PUSAD DIST. YAVATMAL

Form "Z"

{ See sub-rule (11(d-1) of rule 107} Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the Recovery officer of the The Pusad Urban Co-operative Bank Ltd. Pusad (name of the applicant) under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice date 10/09/2020 calling upon the judgement debtor

Shri.Kundan Ekanath Mhatre At. D-501, Pragati Sankul, Subhash Road, Kubhar khanpada, Dombivali to repay the amount mentioned in the Notice being Rs.2,30,67,489 + Interest + Surcharge + Recovery Exp. With date of the receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for the attachment dated 30/01/2021 and the attached the property described herein below.

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 {11(d-1)} of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 01st March 2021.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and the any dealings with the property will be subject to the charge of The Pusad Urban Co-operative Bank Ltd. Pusad (name of the applicant) for an amount Rs.2,59,14,264/-+ int fron

01/10/2021 +surcharge +recovery expenses. Description of the Immovable Property

1) Flat Nos.102,202,301,502,602 in A-wing of Kuber Samruddhi, Survey No.343 (New Survey no.84), Hissa No.23,26 & 27, Mouje Shivaji Nagar, Dombival (West) Tq. Kalyan Dist. Thane

2) Flat Nos.102,103,203,301,302,402,403,602,603 703,801,802,803,804,902

904,905,1001,1002,1003,1004,1102 1103,1104,1201,1202,1203,1204 & 1205 in B-wing of Kuber Samruddhi, Survey No.343 (New Survey no.84), Hissa No.23,26 & 27, Mouje Shivaji Nagar Dombivali (West) Tq. Kalyan Dist. Thane

3) Mouje Dativali Tq. Dist. Thane, Hissa No.2-A in Survey no.10 Total Area 0-14 H.R out of 0-21-8.

Sd/-Gaianan B.Polkat

Date:-22/10/2021 Place :-Panvel

Recovery Officer The Pusad Urban Co-operative Bank Ltd. Pusad

(Authorised to Register) Rules, 20141

The principal objects of the Company are as follows:

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre, IICA, Plot No. 6,7.8, Sector 5, Manesar, Gurgaon, Haryana-122050 within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the LLP at its Registered Office. Dated this 22nd Day of October, 2021

Prateek Anil Mittal
 Rajas Kishore Dhote

Survey No.	Hissa No.	Area
Old 73 New 136	3	1411.11 Sq. Mtr.

SHREE RAHUL BUILDING NO. 1 CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

DEEMED CONVEYANCE NOTICE

M/s Archana Enterprises And Others those who have

interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it

shall be presumed that nobody has any objection and further action

Description of the property -Village Achole, Taluka Vasai, Dist. Palghar

Place: Siddhivinayak Residency, Ganray Apartment, Near ISKCON SEAL Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar. Date: 21/10/2021

Read Daily

(Digambar Hausare) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar



LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

CIN: L65100MH1987PLC044094 Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

Extracts of the Un-Audited Financial Results for the Second Quarter and Half year ended

_			Quarter ende	- d	Half Yea	r Ended	Vaarly				
Sr.							Yearly				
No.	Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2021	30.09.2021	30.09.2020	31.03.2021				
			(Unaudited)		(Unau	(Audited)					
1	Total income from operations	33.92	30.51	26.09	64.44	53.02	120.32				
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.32	17.95	1.37	38.27	11.50	22.67				
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.32	17.95	1.37	38.27	11.50	22.67				
4	Total Comprehensive Income for the period after tax	14.89	13.44	0.39	28.33	7.79	13.93				
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.20	937.20				
6	Reserves excluding revaluation reserves	-	-	-	-	-	421.85				
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each)	0.02*	0.01*	0.00*	0.03*	0.01*	0.01				
	Basic & Diluted :										
4 41	No. 1										

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia Results are available on the Company website www.luharukamediainfra.com and on the website of the Stock Exchange

> For and on behalf of the Board of Directors of Luharuka Media & Infra Limited ANKUR AGRAWAL

Place: Mumbai

MANAGING DIRECTOR

PUBLIC NOTICE

Late Shri, Sudipto Jana a Member of the Platina Co-operative Housing Society Ltd., having its address at- Casa Bella Gold Project, Palava City, Kalyan Shil Road, Nilje, Dombivli (East) - 421 204. Taluka Kalyan, Dist. Thane and holding Flat No. F/502 in the building of the society, died on 28/07/2021 without making any nomination. The above mentioned flat having in the name of Late Mr. Sudipto Jana

and leaving behind him his wife Smt. Chandana Jana is claimant, owner of 50% undivided share and as well as legal heirs as per her Declaration /Affidavit. So she has given an application for transferring the said flat in er name i.e. Smt. Chandana Jana.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims. objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as s is provided I under the bye-laws of the society. The claims/ objections, if many received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors with prior written intimation in the office of the society with the secretary of the society between 11 am to 5 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its For and on behalf of

Date: 22/10/2021 Place : Dombivli

Place: Mumbai Date : 20.10.2021

Sd/-The Platina Co-op. Hsg. Soc. Ltd. Hon. Secretary

RELIC TECHNOLOGIES LIMITED

CIN No: L65910MH1991PLC064323
REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 400002 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL DESULTS FOR THE QUARTED ENDED SERT 30, 2021

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPT 30, 2021												
											(Rs in LA	CS, Except EPS)
			STAND	ALONE					CONSOLI	DATED		
Particulars	Quarter	Quarter	Quarter	Six Month	Six Month	Year	Quarter	Quarter	Quarter	Six Month	Six Month	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/21	30/09/20	31/03/2021	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/21	30/09/20	31/03/2021
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
Total income from operations	50.57	39.37	40.08	89.94	40.08	138.54	50.57	39.37	40.08	89.94	40.08	138.54
Net Profit for the period												
(before Tax and Exceptional items)	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
Net Profit for the period before tax												
(after Exceptional items)	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
Net Profit for the period after tax												
(after Exceptional items)	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
Total Comprehensive Income for the period												
[Comprising Profit for the period(after tax) and												
Other Comprehensive Income (after tax)]	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.83	22.29	15.25	14.05	37.54	14.05	38.79
Paid up Equity Share Capital	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00
RESERVES EXCLUDING REVALUATION												
RESERVE AS SHOWN IN THE AUDITED												
BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	0.00	0.00	0.00	0.00	0.00	217.24	0.00	0.00	0.00	0.00	0.00	166.90
Earnings per share (before extraordinary items)												
(of Rs.10/-each) Basic	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08
Earnings per share (after extraordinary items)		0.40		1 4 4 4		4.00	0.00	0.40	0.00	4.04	0.00	4.00
(of Rs.10/- each) Diluted	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08	0.62	0.42	0.39	1.04	0.39	1.08

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.09.2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 20.10.2021

For Relic Technologies Limited

Baijoo Raval Executive Director DIN: 00429398

MAYUKH DEALTRADE LIMITED

CIN NO. L51219MH1980PLC329224
Addree: Office No. 101 on 1st Floor, Crystal Rose C.H.S Datta Mandir Road, Mahavir Nagar, Kandivali West Mumbai-400067
Email ID: info@mayukh.co.in; Webssite: www.mayukh.co.in (Extract of Standalone Un-audited Financial Result for the guarter and half year ended 30th September, 2021)

ı						(Rs. Lacs	except EPS)
		C	uarter ende	ed	Half yea	ar ended	Year ended
Sr.				30-09-2020			31-03-2021
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	58.16	54.42	34.67	112.47	44.48	129.44
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional items and Tax	34.58	33.92	7.27	68.40	6.74	59.60
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	25.59	25.44	5.38	50.93	4.99	44.11
4	No. of Equity Share	64	32	32	64	32	32
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	_	-			-	-
6	Earning Per Share (of Re. 1/-each)						
	Basic	0.40	0.80	0.17	0.80	0.16	1.38
П	Diluted	0.40	0.80	0.17	0.80	0.16	1.38

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly unaudited Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015

> Name: Mit Tarunkumar Brahmbhat Designation: Managing Director DIN: 06520600

Place: Mumbai Date: 21/10/2021

East West Holdings Limited

(Formerly Bullish Bonds & Holdings Limited)
Regd. Office: 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai -400099 CIN:L74110MH1981PLC298496 Website: www.ewhl.in Email: info@e Extract of Consolidated Un-Audited Financial Results for the

Quarter and Half Year ended September 30, 2021 (₹											
		Quarter End	led	Half Yea	r Ended	Year Ended					
PARTICULARS	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021					
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited					
Total Income from Operations	5,798.21	5,155.43	3,783.05	10,953.64	6,115.40	16,216.59					
Net Profit / (Loss) for the period (before Tax,											
Exceptional and/or Extraordinary items#)	212.40	(42.10)	(45.40)	170.30	(212.72)	52.11					
Net Profit / (Loss) for the period before tax											
(after Exceptional and/or Extraordinary items#)	212.40	(42.10)	(45.40)	170.30	(212.72)	52.11					
Net Profit / (Loss) for the period after tax											
(after Exceptional and/or Extraordinary items#)	150.71	(35.94)	(43.89)	114.77	(177.64)	(12.68)					
Total Comprehensive Income for the period											
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)											
and Other Comprehensive Income (after tax)]	69.19	(166.35)	(11.42)	(47.16)		(107.47)					
Paid up Equity Share Capital	2,191.25	2,191.25	1,753.00	2,191.25	1,753.00	1,753.00					
Reserves (excluding Revaluation Reserve) as											
shown in the Audited Balance Sheet of the					4 400 07						
previous year	-	-	-	3,909.00	4,436.37	4,394.42					
Earnings Per Share (of Rs. 10/- each)											
(for continuing and discontinued operations) -	0.44	(0.00)	(0.04)	0.40	(0.40)	(0.04)					
1. Basic:	0.14	(0.03)	(0.04)	0.10	(0.16)	(0.01)					
2. Diluted:	0.14	(0.03)	(0.04)	0.10	(0.16)	(0.01)					
Notes:1 Additional Information on Standalone	Financial I	Results Pur	suants to F	Reg. 47(1)(l	o)						
Total Income from Operations	227.65	176.15	116.22	403.80	149.63	649.33					
Net Profit / (Loss) for the period before tax	(5.86)	(14.45)	4.34	(20.30)	(1.85)	34.76					
Net Profit / (Loss) for the period after tax	(5.86)	(14.45)	4.34	(20.30)	(1.85)	25.11					

. The above results have been reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors of the Company at their meedting held on 20.10.2021

The above is an extract of the Un-audited Standalone/Consolidated Financial Results for the Quater and Half vea ended 30/09/2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.ewhl.in

> For East West Holdings Lt Mohammed Ajaz- Managing Director

MOKSH ORNAMENTS LIMITED

CIN: L36996MH2012PLC233562

Registered Office: B-405/1, B-405/2, 4th floor, 99,Mulji Jetha Bldg, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kalbadevi. Mumbai 400002 Telephone No: 02240041473, Email Id: cs@mokshornaments.com, jineshwar101@gmai.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended

30th September, 2021.

	(ns. III Lac							
SR.	PARTICULARS	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
No		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	7753.48	6,687.54	8,272.71	14,441.02	8,376.79	33,675.72	
2	Other Income	33.92	43.93	177.64	77.85	109.13	359.81	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	277.72	145.37	327.17	423.09	196.22	774.57	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	277.72	145.37	327.17	423.09	196.22	774.57	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	207.79	108.62	244.83	316.41	146.83	566.08	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	0	0	0	0	
6	Equity Share Capital (face value of 10/- each)	0	1,073.20	1,073.20	1,073.20	1,073.20	1,073.20	
7	Equity Share Capital (face value of 2/- each)	1,073.20	0	0	0	0	0	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	0	
9	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)-							
	**Basic:	0.39	0.20	0.46	0.59	0.27	1,05	
	Diluted:	0.39	0.20	0.46	0.59	0.27	1,05	

The results for the Quarter and Half year ended September 30, 2021 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 20th October 2021.

2) The above result have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable. Subject to a "Limited Review" by the statutory auditors of the Company. The Limited review report does not contain any qualification. The Limited review report will be

filed with the stock Exchange and will also be available on Company's website www.mokshornaments.com 3) The previous periods figures have been reclassified / regrouped wherever required to conform with current periods presentation

4) However, in view of the evolving nature of the Financial Reporting requirements and modifications to the existing standards, the financial results for both the current and previous periods may undergo changes in line with such regulatory / legislative changes

5) The reconciliation of net profit or loss reported in accordance with Indian GAAP to total comprehensive income in accordance with IND AS is given

Description	Quarter ended September 30, 2020		
Net Profit after Tax as per previous GAAP (Indian GAAP)	143.80		
Add/Less: Increase/(Decrease) in Net Profit as reported under Indian GAAP			
- Depreciation on Right to Use asset	(3.36)		
- Inds AS 116 Impact	3.60		
- Mark to Market gain on Forward Contract	134.77		
- Taxes on account of above items	(33.98)		
Net Profit as per IND AS	244.83		
Other Comprehensive Income, net of income tax	-		

Total Comprehensive Income for the period 244.83 6) The entrire operations of the company relate to one segment only. Hence Segment reporting as per Ind AS 108 is not applicable

7) The Board of Directors has proposed to declared an interim dividend of Re. 0.10 (5%) per equity share of Rs.2/- each.

8) Figures of previous year / period have been re grouped/recast wherever necessary in order to make them comparable **During this Quarter Company have sub-divided Equity shares from the face value of Rs. 10/- each to Rs. 2/- each per share. The effect of additional shares arrising from the Share Split arrangement is eliminated by inflating the weighted average shares by additional shares for the

For Moksh Ornaments Limited

period under comparisions.

Add :- Achole Cross Road, Mahavir Nagar, Village Achole, Nalasopara (E.), Taluka Vasai, Dist Palghar Notice is hereby given that the above Society has applied o this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 28/10/2021 at 2:00 PM

Mr. Amrit Shah